

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा)
या संवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम
पदावर सरळसेवेने (एकत्रित परिविक्षाधीन
प्रशिक्षण कार्यक्रम- ५ द्वारे) रूजू झालेल्या
अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन आदेश क्रमांक : नियुक्ती-४४१९/प्र.क्र.१८९/प्रशा-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०००३२
दिनांक : २४ मे, २०२२

वाचा :-

१. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : टिआरएन-०९१९/प्र.क्र.५७/सीपीटीपी-५,
दिनांक १७ सप्टेंबर, २०१९.
२. सामान्य प्रशासन विभाग, कार्यालयीन आदेश क्र.टिआरएन ०६१८/ प्र.क्र.५१/सीपीटीपी- ब,
दि.१७ जानेवारी,२०२०.
३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,शासन निर्णय क्रमांक: ससेप्र ४४१९/प्र.क्र.१८९/प्रशा-२,
दिनांक ६ डिसेंबर,२०१९
४. सामान्य प्रशासन विभाग क्र.टिआरएन २०१८/प्र.क्र.३५/सीपीटीपी,दि.२५ सप्टेंबर, २०२१.
५. सामान्य प्रशासन विभाग क्र.टिआरएन ०१२२/प्र.क्र.१२/सीपीटीपी- ब,दि.३ मार्च,२०२२.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा) मुख्य (परीक्षा -२०१७ च्या आधारे शिफारस केलेल्या
व एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- ५ अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम,
गट-ब या संवर्गातील उमेदवारांकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखालील
आस्थापनेवर संदर्भाधीन क्रमांक ३च्या शासन निर्णयान्वये दिनांक ६ डिसेंबर,२०१९ पासून दोन
वर्षांच्या कालावधीकरीता (सातव्या वेतन आयोगानुसार) वेतन बँड रु.९३००-३४८०० (ग्रेड वेतन
रु.४८००/-) Level : S_१७ (४७६००-१५११००) या वेतनश्रेणीत अधिसंख्य पदे निर्माण करण्यात
आले आहे.

२. एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- ५ अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या ३६ उमेदवारांसाठी
दिनांक ६ डिसेंबर,२०१९ च्या शासन निर्णयान्वये ३६ अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली आहेत.
त्यापैकी ५ उमेदवारांचे निवड अन्य पदावर झालेली असल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले
आहे. सदर अधिकाऱ्यांना नियमित पदस्थापना देणे आवश्यक असल्याने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात
आला आहे.

३. परीक्षाधीन कालावधीमध्ये प्रशिक्षणा दरम्यान प्राप्त होणारे गुण तसेच त्यांना आयोगामार्फत
देण्यात आलेले गुण यांचा एकत्रित विचार करून सामान्य प्रशासन विभागामार्फत त्यांची सेवा जेष्ठता
निश्चित करण्यात येते. सामान्य प्रशासन विभागाने कळविल्यानुसार त्यांच्या दिनांक ०३ मार्च, २०२२
रोजीच्या पत्रान्वये सेवाजेष्ठता निश्चित केली आहे.

शासन आदेश :-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०१७ च्या निकालाच्या आधारे शिफारस केलेल्या व एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- ५ अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम, गट-ब या संवर्गातील सध्या कार्यरत असलेल्या खालील ३१ परिविक्षाधीन उपशिक्षणाधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येत आहे.

अ. क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	महसूली विभाग वाटप नियमानुसार मिळणारा महसूली विभाग	पदस्थापनेचे ठिकाण
१.	श्री. दिगंबर लक्ष्मण मोरे	पुणे	उपशिक्षणाधिकारी, (माध्यमिक), जि. प. कोल्हापूर.
२.	श्री. गवळी निलेश राजेंद्र	पुणे	गटशिक्षणाधिकारी, पं.स. पुरंदर, जि.प.पुणे.
३.	श्री. पाटील निलेश किशोर	नाशिक	गटशिक्षणाधिकारी, पं.स. नंदूरबार, जि.प. नंदूरबार
४.	श्री. समरजीत बळवंत पाटील	पुणे	गटशिक्षणाधिकारी, पं.स. करवीर, जि.प. कोल्हापूर
५.	श्री. लावंड आबासो श्रीकांत	पुणे	गटशिक्षणाधिकारी, पं.स. तासगाव, जि.प. सांगली
६.	श्री. गंबरे तेजस अरुण	पुणे	गटशिक्षणाधिकारी, पं.स. गडहिंग्लज, जि.प. कोल्हापूर
७	श्री. शर्मा शरदचन्द्र योगेश्वर	नागपूर	गटशिक्षणाधिकारी, पं.स. पवनी, जि.प. भंडारा
८	श्री. गुंडे शिवानंद विठ्ठल	अमरावती	उपशिक्षणाधिकारी, (माध्यमिक), जि. प. यवतमाळ.
९	श्री. चांद राजाखा शेख	औरंगाबाद	गटशिक्षणाधिकारी, पं.स. आंबेजोगाई, जि.प. बीड
१०	श्री. जाधव बाबुराव उत्तम	नाशिक	गटशिक्षणाधिकारी, पं.स. , अहमदनगर जि.प. अहमदनगर.
११	श्रीम. चौधरी मिता अरुण	नाशिक	गटशिक्षणाधिकारी, पं.स.,नाशिक, जि.प. नाशिक
१२	श्री. मोहिते निमिष दिनेश	कोकण-१	गटशिक्षणाधिकारी, पं.स. कुडाळ, जि.प. सिंधुदुर्ग
१३	श्री. पिकवणे कैलास रामनाथ	औरंगाबाद	गटशिक्षणाधिकारी, पं.स. पाटोदा, जि.प. बीड

१४	श्री. लोहार रामकृष्ण आनंदा	नाशिक	गटशिक्षणाधिकारी, पं.स. जामनेर, जि.प. जळगाव
१५	श्रीम. संप्रदा प्रमोद पानसरे	कोकण-२	गटशिक्षणाधिकारी, पं.स. मुरबाड, जि.प. ठाणे
१६	श्रीम. निखीता अरुण ठाकरे	नागपूर	उपशिक्षणाधिकारी, (माध्यमिक) जि.प. चंद्रपूर
१७	श्री. आरख समाधान सदाशिव	औरंगाबाद	गटशिक्षणाधिकारी, पं.स. गंगापूर, जि.प. औरंगाबाद
१८	श्रीम. थावरे दिपाली सोपनराव	औरंगाबाद	गटशिक्षणाधिकारी, पं.स., औरंगाबाद, जि.प. औरंगाबाद
१९	श्री. पाटील निलेश देविदास	नाशिक	गटशिक्षणाधिकारी, पं.स. इगतपुरी, जि.प. नाशिक
२०	श्री. गजभिये महेन्द्र रामदास	नागपूर	उपशिक्षणाधिकारी, (प्राथमिक) जि.प. गोंदिया
२१	श्रीम. खोमणे रूपाली प्रकाश	कोकण-२	गटशिक्षणाधिकारी, पं.स. कल्याण, जि.प. ठाणे
२२	श्री. सोनोने बुद्धभूषण बंडू	अमरावती	उपशिक्षणाधिकारी, (प्राथमिक) जि.प. अमरावती
२३	श्री. हेमंत केशव उशीर	औरंगाबाद	गटशिक्षणाधिकारी, पं.स., सेलू, जि.प. परभणी.
२४	श्री. गांजरे गणेश दत्ताप्पा	औरंगाबाद	गटशिक्षणाधिकारी, पं.स. जितूर, जि.प. परभणी
२५	श्री. बनसोडे नागराज मारोती	औरंगाबाद	गटशिक्षणाधिकारी, पं.स. हिंगोली, जि.प. हिंगोली
२६	श्रीम. पाटोळे माधुरी पोपट	कोकण-१	गटशिक्षणाधिकारी, पं.स. वसई, जि.प. पालघर
२७	श्री. जंगले अमोल विजय	कोकण-१	गटशिक्षणाधिकारी, पं.स. मोखाडा, जि.प. पालघर
२८	श्री.दर्शनवाड सतीश गणपतराव	अमरावती	उपशिक्षणाधिकारी, (प्राथमिक), जि.प. यवतमाळ
२९	श्री. दिपक निवृत्ती कोकतरे	अमरावती	गटशिक्षणाधिकारी, पं.स. भातकुली, जि.प. अमरावती
३०	श्री. कुमरे धर्मपाल ब्रिजलाल	नागपूर	गटशिक्षणाधिकारी, पं.स. बल्लारपूर, जि.प. चंद्रपूर
३१	श्रीम. राजश्री मधुकर घोडके	नागपूर	गटशिक्षणाधिकारी, पं.स. नागपूर, जि.प. नागपूर

२. उक्त नमूद उपशिक्षणाधिकार्यांचा परीक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबतची कार्यवाही सामान्य प्रशासन विभाग/कार्यासन सीपीटीपी-ब कडून होणार असून, त्याबाबतचे आदेश यथावकाश निर्गमित करण्यात येतील.

३. सदर अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदाचा पदभार त्वरीत स्विकारावा. तसेच आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी संदर्भाधीन आदेशात नमूद केल्याप्रमाणे सदर अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदभारातून तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांना तातडीने कळवावे व नव्याने पदस्थापना झालेले अधिकारी विहित कालावधीत दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होतील याची खातरजमा करावी व याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२२०५२४१७५४०९५२२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(टि.वा.करपते)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
२. संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
३. संबंधित संचालक
४. उप सचिव (सीपीटीपी), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
५. संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक,
६. संबंधित शिक्षणाधिकारी
७. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर / पुणे
८. संबंधित अधिकारी (आयुक्त (शिक्षण) यांचे कार्यालयामार्फत)

प्रत माहितीसाठी अग्रेषित,

- १) मा. मंत्री (शा.शि) यांचे विशेष कार्य अधिकारी
- २) मा. राज्यमंत्री (शा.शि) यांचे विशेष कार्य अधिकारी
- ३) अपर मुख्य सचिव (शा.शि. व क्री. विभाग) यांचे स्वीय सहायक
- ४) निवडनस्ती